

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्र.बीसीसी-1094/प्र.क्र.68/94/16ब,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 15 जून, 1995.

- पहा :- 1) शासन निर्णय, सा.प्र.वि. क्र.बीसीसी-1094/प्र.क्र.68/94/16ब, दिनांक 8 डिसेंबर 1994.
2) शासन निर्णय, सा.प्र.वि. क्र.बीसीसी-1094/प्र.क्र.68/94/16ब, दिनांक 2 जानेवारी, 1995.
3) शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग क्र.सीबीसी-1494/प्र.क्र.236/मावक-5, दिनांक 7 डिसेंबर, 1994.
4) शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग, क्र.सीबीसी-1494/प्र.क्र.236/मावक-5, दिनांक 13 जून, 1995.

शासन निर्णय :- राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणून विवक्षितपणे घोषित करण्यात आलेला जनसमुदाय वगळता अन्य काही जाती-जमातींकडून सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपणाच्या कारणावरून विशेष सवलती देण्याची मागणी लक्षात घेता समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय क्र.सीबीसी-1494/प्र.क्र.236/मावक-5, दिनांक 7 डिसेंबर, 1994 अन्वये खाली नमूद केलेल्या जातींचा "विशेष मागास प्रवर्ग" घोषित केला होता.

अ.क्र.

जातीचे नांव

- गोवारी जात
- मना जात
- 1) कोष्टी, 2) हलबा कोष्टी, 3) हलबा जात, 4) साळी, 5) साड कोष्टी, 6) गढवाल कोष्टी, 7) देशकर, 8) सालेवार, 9) पद्मशाली, 10) देवांग, 11) काधी बंधे, 12) पटवीस, 13) सत्पाले, 14) साडे, 15) जैनकोष्टी.
- 1) कोळी, तत्सम जाती, 2) मच्छिमार कोळी, 3) अहीर कोळी, 4) खानदेशी कोळी, 5) पानकोळी, 6) खिरचन कोळी, 7) चुंबळे कोळी, 8) पानभरे कोळी, 9) सूर्यवंशी कोळी, 10) गंगेल कोळी, 11) सोमकोळी, 12) वैती कोळी, 13) खारवी, 14) नाशिक, धुळे व जळगांव जिल्ह्यातील डांगर शेती करणारे कोळी.
- 1) मुन्नरवार, 2) मुन्नरवार, 3) मुन्नर, 4) तेलगु मुन्नर, 5) मुन्नरवार तेलगु, 6) मुन्नरकापू, 7) कापेवार, 8) तेलगु कापेवार, 9) मुन्नरवाड, 10) तेलगु फुलमाळी, या जाती.

2. त्यास अनुलक्षून या विभागाच्या शासन निर्णय क्र.बीसीसी-1094/प्र.क्र.68/94/16ब, दिनांक 8 डिसेंबर, 1994 अन्वये या "विशेष मागास प्रवर्ग" करिता 2% आरक्षण ठेवण्यात आले होते. त्याप्रमाणे हे आदेश शासकीय, निमशासकीय तसेच मंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषदा, सहकारी बँका, शासकीय उपक्रम व शैक्षणिक संस्था इत्यादींच्या सेवेत देखील लागू राहिल असे आदेश या निर्णयाद्वारे देण्यात आले होते. या निर्णयास शासन निर्णय, सा.प्र.वि.क्र.बीसीसी-1094/प्र.क्र.68/94/16ब, दिनांक 2 जानेवारी, 1995 अन्वये स्थगिती देण्यात आली होती.

3. आता वरील दिनांक 2 जानेवारी, 1995 च्या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे. तसेच वरील क्र.4(14) येथे उल्लेख केलेल्या "नाशिक, धुळे व जळगांव जिल्ह्यातील डांगर शेती करणारे कोळी" या ऐवजी "अनुसूचित जमातीमध्ये समावेश नसलेले कोळी" अशी दुरुस्ती करण्यात येत आहे.

4. वर उल्लेखिलेल्या "विशेष मागास प्रवर्ग" देण्यात आलेले आरक्षण हे सरळ सेवा भरतीसाठी व पदोन्नतीसाठी शा.य.मु./रोट/एच-284(4000-6-95) क्र.मा.प.

अनुज्ञेय राहिल तसेच या प्रवर्गातील किमीलेअरचे तत्व लागू राहणार नाही. या प्रवर्गातील ज्या व्यक्तींना या अधीच अनुसूचित जमातींच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय, निमशासकीय सेवेत प्रवेश मिळवून पदेन्नती प्राप्त केलेली आहे, त्यांना पदावनत किंवा सेवेतून काढून टाकण्यात येऊ नये.

5. शासन सेवेतील भरती संदर्भात विहित करण्यात आलेल्या 200 बिंदू नामावलीमध्ये "विशेष मागस प्रवर्गासाठी" 2% आरक्षण दर्शवून सुधारित 200 बिंदू नामावली स्वतंत्रपणे निर्गीत करण्यात येत आहे.

6. हे आदेश मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुखांच्या व कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

श. म. काळे,
प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन,

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,
मुख्यमंत्र्यांचे सचिव,
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
मुख्य सचिव/अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

- * प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,
- * प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
- * प्रबंधक, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- सचिव, सर्व प्रादेशिक निवड मंडळे,
- सचिव, राज्य निवड मंडळ,
- संचालक, समाजकल्याण, पुणे,
- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
- संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,
- संचालक, सेवायोजन, मुंबई,
- सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
- सर्व मंत्रालयीन विभाग,
- निवड नस्ती.